

राज्यामध्ये दिनांक १ मे ते १५ मे हा कालावधी
"मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" म्हणून साजरा
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: मभादि-२०१२/१८३/प्र.क्र.६१/भाषा-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: १२ एप्रिल, २०१३

वाचा —

- १) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.मभावा-१०९६/११६/प्र.क्र.७/९६/२०-ब, दिनांक १० एप्रिल, १९९७.

प्रस्तावना —

दिनांक ०१ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या दिवसापासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. दिनांक ०१ मे हा राजभाषा मराठी दिन १९९७ पासून "राजभाषा मराठी भाषा दिन" सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक मभावा-१०९६/११६/प्र.क्र.७/९६/२०-ब, दिनांक १० एप्रिल, १९९७ अन्वये साजरा करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. दिनांक १ मे हा राजभाषा मराठी दिन म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय कायम आहे. तथापि, दिनांक १ मे ते १५ मे हा कालावधी "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" म्हणून साजरा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय—

मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी, तिचे संवर्धन व भरभराट होण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक १ ते १५ मे हा कालावधी "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

"मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" साजरा करण्याबाबत खालील विविध कार्यक्रम आयोजित करून पंधरवडा साजरा करण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे.

- अ) महाराष्ट्रातील अमराठी भाषिकांमध्ये मराठीचा प्रसार आणि प्रचार होऊन ही भाषा त्यांच्या मुखी आणि लेखी रुळावी यासाठी तज्ज्ञ मंडळीकडून कार्यशाळा / शिबीर आयोजित करण्यात यावे. त्यांचेसाठी वक्तृत्व, लेखन स्पर्धांचे आयोजन करावे.
 - आ) शासन व्यवहारात मराठीचा वापर या विषयावर मराठीतील टिप्पणी व प्रारूप लेखन या विषयावर परिसंवाद, कार्यशाळा यांचे आयोजन, तसेच राज्यस्तरीय वक्तृत्व, निबंधस्पर्धा यांचे आयोजन करावे, तसेच या कामी सेवानिवृत्त अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात यावे.
 - इ) मराठी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी मराठीतील अभिजात ग्रंथांचा परिचय करून देणारी तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने, ग्रंथप्रदर्शन, विविध प्रकारचे कोश वाङ्मय माहितीपट व मराठी चित्रपटांचा इतिहास यांचा परिचय करून देणारी ग्रंथप्रदर्शने यांचे आयोजन करावे.
 - ई) लोककला, लोकसंगीत-भारूड, गवळण, कथाकथन, काव्यवाचन या विषयी कार्यक्रम, स्पर्धा यांचे आयोजन करावे. यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन/सहकार्य घेण्यात यावे.
 - उ) भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेल्या परिभाषा कोशासंबंधी तीन दिवशीय कार्यशाळा आयोजित करावी यासाठी भाषा तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
- २) राज्यात तसेच जिल्हा स्तरावर त्यांच्या अखत्यारित असलेल्या कार्यक्षेत्रात सदर पंधरवडा खालीलप्रमाणे साजरा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
- अ) मुंबई (मुख्यालय स्तरावर) - सर्व मंत्रालयीन विभाग, त्यांच्या अधिपत्याखालील मुंबईतील कार्यालये,
 - ब) सर्व जिल्हाधिकारी - विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हास्तरीय कार्यालये

- क) मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद)- तालुकास्तरावर, ग्रामिणस्तरावर
- ड) राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील कार्यालये /मंडळे / सार्वजनिक उपक्रम
- इ) सर्व खाजगी, व्यापारी बँका

३. या कार्यक्रमाकरिता येणारा खर्च प्रत्येक वित्तीय वर्षात त्या त्या संबंधित विभागाने/ कार्यालयाने त्यांच्या कार्यालयीन खर्चासाठी मंजूर होणा-या आर्थिक तरतुदीतून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०४१७११०२४८८३३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ललिता शि. देठे)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव,
२. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
३. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
४. मा.मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
५. मा.मुख्य सचिव/सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव सर्व मंत्रालयीन विभाग,
६. प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई (पत्राने)
७. प्रबंधक, उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई (पत्राने)

८. प्रबंधक, लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
९. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, (विधान सभा) विधान भवन, मुंबई,
१०. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, (विधान परिषद) विधान भवन, मुंबई,
११. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
१२. सर्व विभागीय आयुक्त,
१३. सर्व जिल्हाधिकारी,
१४. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
१५. महालेखापाल, महाराष्ट्र -१ (लेखा परीक्षा/ लेखा व अनुज्ञेयता), मुंबई, नागपूर
१६. महालेखापाल, महाराष्ट्र -२ (लेखा परीक्षा/ लेखा व अनुज्ञेयता), मुंबई, नागपूर
१७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१८. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१९. भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२०. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई
२१. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई
२२. प्रशासकीय अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
२३. सर्व विभागीय सहायक भाषा संचालक, पुणे/नागपूर/औरंगाबाद/नवी मुंबई
२४. सर्व मंत्रालयीन विभाग (त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयांना सूचना देण्याबाबत)
२५. मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख
२६. निवडनस्ती (भाषा-२)